

#### October 15, 2019

The Manager,
Listing Department,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Tower,
Dalal Street,
Mumbai 400 001.

BSE Scrip Code: 542772

The Manager,
Listing Department,
The National Stock Exchange of India Ltd.,
Exchange Plaza, 5 Floor, Plot C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E),
Mumbai 400 051.
NSE Symbol: IIFLWAM

Dear Sir/Madam,

#### Sub: - Submission of newspaper notices of the Board Meeting of the Company

Pursuant to Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, We enclose herewith copies of the notice published in the newspapers (Free Press Journal and Nav Shakti) on October 15, 2019, informing the public that the Board of Directors will, inter alia, consider and approve the standalone and consolidated unaudited financial results of the Company for the quarter and half year ended September 30, 2019 at its Meeting to be held on Monday, October 21, 2019 in Mumbai.

Kindly take the same on record and acknowledge.

Thanking You,

Yours faithfully,

For IIFL Wealth Management Limited

**Ashutosh Naik** 

Company Secretary & Compliance Officer

Email Id: secretarial@iiflw.com

#### IIFL WEALTH MANAGEMENT LIMITED

Corporate & Registered Office: IIFL Centre, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 TEL: (91-22) 4876 5600 | FAX: (91-22) 4875 5606

(An IIFL Group Company)

www.iiflwealth.com

CIN: U74140MH2008PLC177884

**GOVERNMENT OF INDIA** Ministry of Finance, Department of Financial Services MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. 2 3" Floor, MTNL Building, Colaba Market, Colaba Mumbai- 400 005.

Exh.: - 10 Phone 2266 5473, Fax: 2266 5473 ORIGINAL APPLICATION NO. 1175 OF 2017

SUMMONS Next Date :- 27/11/2019 YES BANK LIMITED

09 Floor, Nehru Centre, Discovery of India Building,

Dr. A.B. Road, Worli, Mumbai 400018. ...APPLICANTS

JOEL TRANS AND TRAVELS & ANR

 WHEREAS the above named applicant has filed the above referred. application in this Tribunal for recovery of a sum together with current and future interest, cost and other reliefs mention therein.

2. WHEREAS the service of Summons could not be effected in the ordinary manner and whereas the application for substituted service has been allowed by this Tribunal.

3. You are directed to appear before this Tribunal in person or through as Advocate and file Written Statement/ Say on 27/11/2019 at 11.00 a.m. and show cause as to why reliefs for should not be granted. 4. Take notice that in case of default, the Application shall be heard and

decided in your absence. Given under my Hand and seal of this Tribunal on 9<sup>™</sup> day of Sept., 2019.

Seal of the Tribunal

Registrar I/c DRT-II, Mumbai

EX. 94

...DEFENDANTS

1. SAM PETER NEWTON

(Def. NO.2)

404, Aniket Co- operative Housing Society, Kolbad Road, Behind St.

Anthony Bakery, Thane (W), Thane - 400 601.

REGD.A/D/DASTI/AFFIXATION/BEAT OF DRUM & PUBLICATION/NOTICE BOARD OF DRT

SALE PROCLAMATION OFFICE OF THE RECOVERY OFFICER-I DEBTS RECOVERY TRIBUNAL-II, MUMBAI

R.P. No. 429/2016 DATED: 03/10/2019

MTNL Bhavan, 3rd Floor, Colaba Market, Colaba, Mumbai

PROCLAMATION OF SALE UNDER RULES 38, 52(2) OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS DUE TO BANK AND FINANCIAL INSTITUTIONS ACT, 1993.

Central Bank of India, Andheri (E) Br

1... Certificate Holders ]... (Org. Applicants)

]... Certificate Debtors

V/s M/s. Taico Engineering Works & Ors CD-1: M/s. Taico Engineering Works, 213 Bajsons Industrial Estate, 40

Chakala Road, Andheri (E), Mumbai 400 999 CD - 2: Mr. Keshav K Tamboskar, 4 Shivniketan, Sir M V Road, Andehri (E).

CD -3: Mr. Pramod Tamboskar, Flat No 6, 1"Floor, Omkar Society, Near RTO

Office, Four Bungalows, Andheri (West), Mumbai 400 053 Whereas Hon'ble Presiding Officer, Debts Recovery Tribunal No. II Mumbai has drawn up the Recovery Certificate in Original Application No 142/2007 for recovery of Rs. 18,85,509.15 with interest from the Certificate Debtors and a sum of Rs. 50,78,121.58 (upto 31.07.2019) is recoverable together with further interest and charges as per the Recovery Certificate / Decree.

And whereas the undersigned has ordered the sale of property mentioned in the Schedule below in satisfaction of the said certificate

And whereas a sum of Rs. 50,78,121.58 (Rupees Fifty Lacs Seventy Eight thousand one hundred twenty one and paise fifty eight only) (upto 31.07.2019) along with pendent-lite and further interest @ 14% p.a from the date of filing of Original Application i.e from 01.06.2007 till payment and/or realization from CDs.

Notice is hereby given that in absence of any order of postponement, the property shall be sold on 15.11.2019 between 02:00 PM to 03:00 P.M. (with auto extension clause in case of bid in last 5 minutes before closing, if required) by e- auction and bidding shall take place through "On line Electronic Bidding through the website of M/s C-1 India Pvt Ltd. Plot No 301, Udyog Vihar, phase 2, gulf Petrochem Building, building no.301 Gurgaon Haryana, PIN: 122015. Help Line No. +91-124-4302020/21/22/23/24. (i)Mr. Jay Singh, Mobile + 917738866326, Email - jay.singh@c1india.com For further details contact:

Mr. Sinil Bandekar, Chief Manager, Andheri Brabch Mob: 9922233204.

The sale will be of the property of the defendant above named as mentioned in the schedule below and the liabilities and claims attaching to the said property so far as they have been ascertained, are those specified in the schedule

The property will be put up for the sale in the lots specified in the schedule. the amount to be realized is satisfied by the sale of a portion of the property, the sale shall be immediately stopped with respect to the remainder. The sale also be stopped if, before any lot is knocked down, the arrears mentioned in the said certificate, interest costs (including cost of the sale) are tendered to the officer conducting the sale or proof is given to his satisfaction that the amount of such certificate, interest and costs have been paid to the undersigned.

No officer or other person, having any duty to perform in connection with sale, either directly or indirectly bid for, acquire or attempt to acquire any interes: in the property sold. The sale shall be subject to the conditions prescribed in Second Schedule of the Income Tax Act, 1961 and the rules made there under and to the further following conditions

The particulars specified in the annexed schedule have been stated to the best of the information of the undersigned, but the undersigned shall not be answerable for any error, mis-statement or omission in this proclamation.

The reserve price below which the property Shall not be sold is Rs.56,50,000/-(Rupees Fifty Six Lacs Fifty Thousand only)

The amount by which the bid is to be increased shall be Rs. 1,00,000/- (Rupees One Lakhs only). In the event of any dispute arising as to the amount of bid, or as to the bidder, the lot shall at once be again put up to auction. 3 The highest bidder shall be declared to be the purchaser of any lot. It shall be

in the discretion of the undersigned to decline/acceptance of the highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make i

The public at large is hereby invited to bid in the said E-Auction. The online offers along with EMD Amount Rs. 6,00,000/- (Rupees Six Lacs only), is payable by way of RTGS/NEFT in the Account No. 3330130839, Central Bank of India, Andheri (E) Branch, Mumbai. IFSC Code No CBIN0280595 of the Certificate Holder Bank at Mumbai. Attested photocopy of TAN/PAN card and Address Proof shall be uploaded with the online offer The offer for more than one property shall be made separately. The last date for submission of online offers alongwith EMD and the other information/ details is 11.11.2019 by 4.30 p.m. The Physical inspection of the properties may be taken between 2.00 p.m. and 4.00 p.m. on date 07.11.2019 at the property site

The copy of PAN card, Address proof and identity proof, E-mail ID, Mobile No. and declaration if they are bidding on their own behalf or on behalf of their principals. In the latter case, they shall be required to deposit their authority and in default their bids shall be rejected. In case of the company copy of resolution passed by the board members of the company or any other document confirming representation /attorney of the company and the receipt/counter file of such deposit should reach to the said service provider or CH Bank by e-mail or otherwise by the said date and hard copy shall be submitted before the Recovery Officer-II, DRT-II, Mumbai

The successful bidder shall have to deposit 25% of his final bid amount after adjustment of EMD by next bank working day i.e. by 4.30 P.M. in the said account as per detail mentioned in para 4 above.

The purchaser shall deposit the balance 75% of final bid amount on or before 15th day from the date of sale of the property. If the 15th day is Sunday or other Holiday, then on the first bank working day after the 15th day by prescribed mode as stated in para 4 above. In addition to the above the purchaser shall also deposit poundage fee with Recovery Officer-II, DRT-II @ 2% upto Rs.1,000/- and @ 1% of the excess of said amount of Rs.1,000/through DD in favour of Registrar, DRT-II, Mumbai.

In case of default of payment within the prescribed period, the deposit, after defraying the expenses of the sale, may, if the undersigned thinks fit, be forfeited to the Government and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or the amount deposited. The property shall be resold, after the issue of fresh proclamation of sale. Further the purchaser shall also be liable to make good of any shortfall or difference between his final bid amount and the price for which it is subsequently sold.

The refund of EMD to the unsuccessful bidders at the close of auction shall be made only in the account number mentioned by such bidder by the

The property is being sold on "AS IS WHERE IS BASIS" AND "AS IS WHAT

The undersigned reserves the right to accept or reject any or all bids if found unreasonable or postpone the auction at any time without assigning any

No. of lots	Description of the property to be sold with the names of the co-owners where the property belongs to defaulter and any other person as co-owners.	Revenue assessed upon the property or any part thereof	Details of any other encumbrance to which property it liable	Claims, if any, which have been put forward to the property and any other known particulars bearing on its nature and value
1	2	3	4	5
1	Gala No 213, 2nd floor, Not admg 480.40 sq ft (carpet available area), situated at Bajson Industrial Estate, 40 Chakala Road, Andheri (E), Mumbai 400 099	Not Available	Mortgaged Property	Rs 7,56,038/ Society Outstanding dues

Given under my hand and seal on this 3" day of October, 2019.

Sujeet Kumar epaper. freepresjournal. in Recovery Officer - I, DRT-II, Mumbal (1) IDBI BANK

Place: Mumbai

IDBI Bank Ltd., Retail Recovery Department, 2" Floor, Mittal Court, B- Wing, Nariman Point, Mumbai - 400021, Tel. No.: 022-6127 9345 / 6127 9342 / 6127 9348

NOTICE

Authorized Officer, IDBI Bank Ltd

POSSESSION

The undersigned being the authorised officer of IDBI Bank Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of the powers conferred under Section 13(12) read with rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice, calling upon the borrower to repay the amount mentioned in the notice

within 60 days from the date of the receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below, in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

The borrowers attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the IDBI Bank Ltd for an amount mentioned below and interest and charges thereon.

Name of the Borrower / Owner of the property and Loan A/c No.	Date of Demand Notice	Date of Possession	Description of property	Amount claimed in the demand Notice
Mr. MANGESH MARUTI JADHAV and Co-Borrower SUNAYANA MANGESH JADHAV, MARUTI KRUSHNA JADHAV/ 0495675100009812+0617675100015215 +0617675100015127+0617675100015242 +0495675100009782	25-07-2019	10-10-2019	VICTORIA D-606, LODHA CASA RIO, KALYAN SHILL ROAD, DOMBIVALI EAST, DISTRICT THANE - 421201	(Rs. 21,084.00 + Rs. 13,70,484.02 + Rs. 12,49,414.00 + Rs. 41,773.00 + Rs. 8,74,329,00) = Rs. 35,57,084.02
Mr. KRIPASHANKAR UPADHYAY and Co-Borrowers INDU KRIPASHANKAR UPADHAY/ 0456675100010371 + 0456675100010779	25-07-2019	10-10-2019	205, SHAKUNTALA SANKALP,E WING KALYAN SHILL RD, NEAR LODHA CASA RIO,NILJE GAON, DISTRICT THANE - 421204	(Rs. 17,70,890.85 + Rs. 45,782.34) = Rs. 18,16,673.19
Mr. MIHIR KUMAR ABHIMANYU BISWAS/ 726675100000602	25-07-2019	10-10-2019	FLAT NO 601, 6TH FLR, SHRI GAONDEVI SIDDHI BLDG,DEVICHA PADA RETIBUNDER CROSS RD,DOMBIVALI	Rs. 15,09,181.00
Mr. NARAYANAN GANESH IYER, and Co-Borrower Mrs. JYOTI NARAYANAN IYER/ 821675100023612	25-07-2019	10-10-2019	F NO 03, MALVIKA, SUDAMA NAGAR, MIDC RESIDENTIAL ZONE, DOMBIVALI-E 421203	Rs. 6,92,363.00
Date: 15.10.2019	0		Sd/-	(1)

**Aadhar Housing Finance Ltd.** 

Corporate Office: 201, Rajeha Point-1, Near SVC Bank, Vakola, Nehru Road, Santacruz (East), Mumbai - 400055

Branch Office: Shop No. - 1 to 9, Adjoining to Indian Bank, Above Ramdev Hotel, Formerly known as DHFL Vysya Ho 1st Floor, Wing A, Zojwalla Shopping Centre, Agra road, Situate at Survey No. 131,

Hissa no. 1 part, CTS No. - 2848, Kalyan Tal. Kalyan Dist. Thane - 421301, (Maharashtra)

APPENDIX IV POSSESSION NOTICE (for immovable property) Whereas, the undersigned being the Authorized Officer of Aadhar Housing Finance Limited (AHFL) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, Demand Notice(s) issued by the Authorised Officer of the company to the Borrower(s) / Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s) / Guarantor(s) and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of the Section 13 of the said Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement rules, 2002. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of AHFL for an amount as mentioned herein under with interest thereon.

Sr. No.	Borrower(s) / Co-Borrower(s)/ Guarantor(s)	Description of Secured Asset (Immovable Property)	Demand Notice Date and Amount	Date of Possession
Kalyan Branch)/ Kishor Tawre Ali, Opp S Madhukar Jadhav Bhiwandi Road, (Borrower) Maharashtra-42 West Side: Build		Flat No 305, 3rd Floor, Kartik Apartment, Tawre Ali, Opp Shiv Shakti Temple Thane Bhiwandi Road, Purna, Bhiwandi, Thane, Maharashtra-421302/ East Side: Banglow/ West Side: Building/ North Side: Open Place/ South Side: Building	19/Apr/19  7 8,67,695/- (Rupees Eight Lakh Sixty Seven Thousand Six Hundred Ninety Five Only.)	10/10/2019
2.			09/Jul/19 ₹ 9,77,487/- (Rupees Nine Lakh Seventy Seven Thousand Four Hundred Eighty Seven Only.)	11/10/2019
3.	(Loan App. No. 00096321, Kalyan Branch)/ Budhiram Podili (Borrower) Jayanti Podili (Co- Borrower)	F N 104,1st Flr, A Wing, Swastik Ress, Nr Chetna School, Opp Sant Nirankari Bha Malang Road, Pisavli Village, Kalyan, Thane, Maharashtra-421306/ East Side: Open Place/ West Side: Open Place/ North Side: B Wing/ South Side: Open Place	16/Sep/19 ₹ 12,48,118/- (Rupees Twelve Lakh Fourty Eight Thousand One Hundred Eighteen Only.)	11/10/2019

Date : October 15, 2019 **Authorised Officer** Aadhar Housing Finance Limited, Place: Kalyan

**IIFL WEALTH MANAGEMENT LIMITED** CIN: U74140MH2008PLC177884

Regd. Office - IIFL Centre, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai (MH) -400013 Tel: (91-22) 4876 5600 Fax: (91-22) 4706 4646 E-mail: secretarial@iiflw.com | Website: www.iiflwealth.com

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given pursuant to SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 21st October, 2019 to inter alia consider and approve, Standalone and Consolidated Unaudited Financial Results of the Company, for the quarter and half year ended September

This information is also hosted on the Company's website at www.iiflwealth.com and may also be available on the website of stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com

Place: Mumbai **Date:** October 14, 2019 For IIFL Wealth Management Limited

**ANNEXURE 3** 

**Ashutosh Naik Company Secretary & Compliance Officer** 

**Indian Overseas Bank** 

Garodia Nagar Branch: Plot No 167, 90 Feet Road, Garodia Nagar, Ghatkopar East, Mumbai-400 077 Tel.: 25064741, 25061211, E-Mail: iob0397@iob.in

Interest Act 2002 (SARFAESI Act) read with Rule 3(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (Rules) I. Whereas the undersigned being the Authorized Officer of Indian Overseas Bank under SARFAESI Act and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3, issued Demand Notice under Section 13(2) of the said Act, calling upon the Borrower/mortgagors/guarantors listed hereunder (hereinafter referred to as the "said Borrowers"), to repay the amounts mentioned in the Notice, within 60 days from the date of receipt of Notice, as per details given below.

Under Section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security

2. The said Notices have been returned undelivered by the postal authorities. \*Hence the Bank by way of abundant caution is effecting this publication of the demand notice. The undersigned has, therefore, caused these Notices to be pasted on the premises of the last known addresses of the said Borrowers/mortgagors/guarantors as per the said Act. Copies of the said Notices are available with the undersigned and the said Borrowers/mortgagors/guarantors, may, if they so desire, collect the said copies from the undersigned on any working day during normal office hours.

3. Against the above background, Notice is hereby given, once again, to said Borrower/mortgagors/guarantors to pay to Indian Overseas Bank, within 60 days from the date of publication of this Notice, the amounts indicated/payable as given below under the loan & other documents. As security for due repayment of the loan, the following assets have been mortgaged to Indian Overseas Bank by the respective parties as below

SL. No.	Name of the Borrower/Mortgagors/ Guarantors with address	Total Outstanding* Rs. As on (date)	Description of Secured Assets	Date of Demand Notice
1	M/s. Nimantran Agency, (Borrower) Proprietor Mr. Nirav H. Sanghavi 118, Reena Complex, Ramdev Nagar Road, Vidya Vihar, Mumbai-400 086	Rs. 78,60,224.05	1. Stocks and Book Debts 2. Flat No. 401 admeasuring 425 Sf. ft. carpet area, out of which premises admeasuring 320 Sq. Ft. carpet area	05.10.2019
2	Mr. Hiralal Devchand Sanghavi, (Guarantor) 129/401, Vishal Apartment, R. N. Narkar Marg, Ghatkopar (East), Mumbai-400 075		granted free of cost in lieu of old flat No. 3576 on the Third Floor, Vishal Pant Nagar Cooperative Housing Society	
3	Mrs. Jaya Hiralal Sanghavi, (Mortgagor/Guarantor) 129/401, Vishal Apartment, R. N. Narkar Marg, Ghatkopar (East), Mumbai-400 075		Limited, Building No. 129 in Vishal Apartment and additional 105 Sq. ft. carpet area granted free of cost, situated at CTS No. 5673, Building No. 129, Ghatkopar East Mumbai and bounded as below: - North: Building No. 311 South: Neel Yog Building East: Kanti Apartment West: Shiyani CHSI	

payable with further interest at contractual rates/rests as agreed from the date mentioned above till date of payment.

4. If the said borrower/mortgagors/guarantors fail to make payment to Indian Overseas Bank as aforesaid, then Indian entirely at the risks, costs and consequences of the said borrower/mortgagors/guarantors.

5. Further, the attention of borrower/mortgagors/guarantors is invited to provisions of Sub-section (8) of the Section 13 of the Act, in respect of time available to them to redeem the secured assets

6. The said Borrower/mortgagors/guarantors are prohibited under the SARFAESI Act from transferring the secured assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of Indian Overseas Bank. Any person who contravenes or abets contravention of the provisions of the Act or Rules shall be liable for imprisonment and/or fine as given under Section 29 of the Act.

Place: Mumbai

Authorized Officer, Indian Overseas Bank



## **PUBLIC NOTICE**

Shri Devchand Vallabhji and Narsidas Vallabhji (as tenants in common) are shown as the Lessees on the record of Municipal Corporation of Greater Mumbai in respect of the Plot No. 92, Scheme No. 6, Dadar Matunga (East) Estate, C. S. No. 418/10, area admeasuring 719 sq. yards i.e. 601.17 sq. mtrs. which is described in the Schedule hereunder written.

WHEREAS the Applicants, Mr. Dilip Narsidas Ghelani & others vide their letter dated 10/06/2019, addressed to the Asstt. Commissioner (Estates) have informed that pursuant to the Deed of Assignment dtd. 18/01/1997 registered with the office of the Sub Registrar bearing registration number BBE-345 of 1997. As per the said Deed of Assignment dtd. 18/01/1997, the Assignors therein namely 1) Shantaben Devchand Ghelani, 2) Urmilaben Pravinchandra Tolia and 3) Madhukanta Ramniklal Sheth, by the hand of duly constituted Attorney Narsidas Vallabhji Ghelani assigned their leasehold rights to Mr. Dilip Narsidas Ghelani, Mr. Chandrakant Narsidas Ghelani & Mr. Bharat Narsidas Ghelani w.e.f. 18/01/1997 for the residue of unexpired term of lease period of the said property i.e. Plot No. 92 of Dadar Matunga, C. S. No. 418/10 of Matunga Division, however, requesting to transfer the said plot of land to their names.

AND WHEREAS, Power of Attorney dated 29/10/1990 submitted by the applicants that the said 1) Mrs. Shantaben Devchand Ghelani, 2) Mrs. Urmila Pravinchandra Tolia and 3) Mrs. Madhukanta Ramniklal Sheth have nominated, constituted and appointed Mr. Narsidas Vallabhji to their true and Lawful attorney on the terms and conditions mentioned therein.

**AND WHEREAS,** the said Power of Attorney dtd. 29/10/1990 that one of the co-lessee Devchand Vallabhji Ghelani died intestate leaving behind him 1) Mrs. Shantaben Devchand Ghelani, 2) Mrs. Urmila Pravinchandra Tolia and 3) Mrs. Madhukanta Ramniklal Sheth as his only next heirs and next of kin according to the Hindu Succession Act by which he was governed at the time of his death.

AND WHEREAS, the Deed of Assignment dated 18/01/1997 that the said Deed of Assignment is executed between 1) Smt. Shantaben Devchand Ghelani, 2) Smt. Urmilaben Pravinchandra Tolia and 3) Smt. Madhukanta Ramniklal Sheth, therein collectively referred to as "the First Assignors" by the hand of their duly Constituted Attorney Mr. Narsidas Vallabhji Ghelani of the First Part, Shri Narsidas Vallabhji Ghelani, therein referred to as "Second Assignors" of the Second Part AND 1) Shri Chandrakant Narsidas Ghelani, 2) Shri Bharat Narsidas Ghelani and 3) Shri Dilip Narsidas Ghelani, therein collectively referred to as "the Assignees" of the Third Part. By the said Deed of Assignment, the First and Second Assignors have assigned, transferred and assured unto the Assignees of their all undivided share, right, title and interest in the aforesaid property being piece or parcel of leasehold plot of land bearing plot No. 92. Scheme No. 6, Dadar Matunga (North) Estates with the said premises and every party thereof more particularly described in the schedule thereunder written on terms and conditions mentioned therein. The said Deed of Assignment is registered with the office of the Sub-Registrar of Assurances, Mumbai under No. BBE-345/1997.

**AND WHEREAS**, on the Application being made by the Applicants, Mr. Dilip Narsidas Ghelani & others vide their letter dated 10/06/2019, the Municipal

Corporation of Greater Mumbai now intends to delete the name of deceased Lessee Devchand Vallabhji and transferring his respective share of the leasehold property bearing Plot No. 92, Scheme No. 6, Dadar Matunga South Estates firstly in the names of his legal heirs 1) Smt. Shantaben Devchand Ghelani, 2) Smt. Urmilaben Pravinchandra Tolia and 3) Smt. Madhukanta Ramniklal Sheth in place of deceased Lessee Devchand Vallabhji, thereafter on the strength of the said Registered Deed of Assignment dtd. 18/01/1997 transfer all the leasehold rights of the subject Plot in the names of 1) Mr. Dilip Narsidas Ghelani, 2) Mr. Chandrakant Narsidas Ghelani and Mr. Bharat Narsidas Ghelani on the Estate record of MCGM.

Any person or persons having any claim in the aforesaid property or having any objection for deleting the name of deceased Lessee Devchand Vallabhji and transferring his respective share of the leasehold property bearing Plot No. 92, Scheme No. 6, Dadar Matunga South Estates firstly in the names of his legal heirs 1) Smt. Shantaben Devchand Ghelani, 2) Smt. Urmilaben Pravinchandra Tolia and 3) Smt. Madhukanta Ramniklal Sheth in place of deceased Lessee Devchand Vallabhji, thereafter on the strength of the said Registered Deed of Assignment dtd. 18/01/1997 transfer all the leasehold rights of the subject Plot in the names of 1) Mr. Dilip Narsidas Ghelani. 2) Mr. Chandrakant Narsidas Ghelani and Mr. Bharat Narsidas Ghelani on the Estate record of MCGM, may lodge claim/objections along-with relevant documents within 14 days from the date of publication thereof in the office of the Law Officer, Municipal Corporation of Greater Mumbai whose office is situated at Legal Department, Municipal Corporation Head Office, Third Floor, Hall No. 311, Mahapalika Marg, Fort, Mumbai-400 001.

If no claim or objection is made as required hereinabove, Corporation will delete the name of deceased Lessee Devchand Vallabhji and transferring his respective share of the leasehold property bearing Plot No. 92, Scheme No. 6, Dadar Matunga South Estates firstly in the names of his legal heirs 1) Smt. Shantaben Devchand Ghelani, 2) Smt. Urmilaben Pravinchandra Tolia and 3) Smt. Madhukanta Ramniklal Sheth in place of deceased Lessee Devchand Vallabhji, thereafter on the strength of the said Registered Deed of Assignment dtd. 18/01/1997 transfer all the leasehold rights of the subject Plot in the names of 1) Mr. Dilip Narsidas Ghelani, 2) Mr. Chandrakant Narsidas Ghelani and Mr. Bharat Narsidas Ghelani on the Estate record of MCGM. without any reference or regards to any such purported claim or interest which shall be deemed to have been waived for all intents and purpose and not binding on Corporation.

## THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

All that pieces or parcels of leasehold land bearing of Plot No. 92, Scheme No. 6, Dadar Matunga (East) Estates, C. S. No. 418/10 of Matunga Division in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban, containing by area admeasuring 719 sq. yards i.e. 601.17 sq. mtrs. or thereabouts and bounded as follows:-

On or towards the North by : Plot No. 86 On or towards the East by : Plot No. 91 On or towards the West by : Plot No. 93 On or towards the South by: Twenty Six Feet Dated, this 11th day of October, 2019

> Advocate and Law Officer For Municipal Corporation of Greater Mumbai

PRO/1269/ADV./2019-20

कार्पोरेशन बेंक 🚟 Corporation Bank (A Govt. of India Undertaking) 49A, Shiv Smruti Chambers, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400018

Phone :- 022- 24903712/24903698

POSSESSION NOTICE [Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002]

The undersigned being the Authorized Officer of Corporation Bank under the

Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security nterest (Enforcement) Act, 2002 (SARFAESI) and in exercise of powers conferred unde section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice Dated 04/07/2019 calling upon the borrower 1. Mr. Sanjay Vithoba Nandivkar & 2. Mrs. Sunita Sanjay Nandivkar to repay the amount mentioned in the notice being Rs. 1,03,62,791 /- (Rupees One Crore Three Lakhs Sixty Two Thousand Seven Hundered and Ninety One only) within 60 days from the date of the receipt of said The Borrower 1. Mr. Sanjay Vithoba Nandivkar & 2. Mrs. Sunita Sanjay Nandivkar

having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/guarantors and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under Sub-Section (4) of section 13 of the Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this the 14" day of October of the year 2019 The Borrowers attention is invited to the provision of sub-section (8) of Section 13 of the

Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrower and guarantors in particular and the public in general are hereby cautioned

not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Corporation Bank, Worli Branch for an amount of Rs. 1,03,62,791 /- (Rupees One Crore Three Lakhs Sixty Two Thousand Seven Hundered and Ninety One only) DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Flat No. B/504, 5th Floor, Wing- B, "Sagar Avenue" Sagar Avenue I CHSL, Off Jawaharla

Nehru Road, Near Vakola Bridge, S No. 446 (pt). CTS No. 2/11, 2/13, 2/14 & 158/6 village-Kole Kalyan, Near Dhobi Ghat, Santacruz (East), Mumbai - 400055

Date: 14/10/2019

Authorized Officer Corporation Bank Worli Branch

**APPENDIX IV** [See rule 8 (1)] POSSESSION NOTICE (for immovable property)

The undersigned being the Authorized Officer of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 21.09.2017 calling upon the Borrower(s) J S VISHWAKARMA ALIAS VISHWAKARMAJOKHURAMSHIVNATHALONGWITHRAMPARVESHGORAKH PATEL ( GUARANTOR) to repay the amount mentioned in the Notice being Rs.28,09,586/-(Rupees Twenty Eight Lakhs Nine Thousand Five Hundred Eighty Six Only) against Loan Account No.HHLVSH00290929 as on 20.09.2017 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said Notice

The Borrower having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of theSecurity Interest (Enforcement) Rules, 2002 on 10.10.2019 The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount of Rs.28,09,586/-(Rupees Twenty Eight Lakhs Nine Thousand Five Hundred Eighty Six Only) as on 20.09.2017 and interest thereon.

The Borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the secured

**DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY** 

FLAT NO.403, ON 4TH FLOOR IN BUILDING NO.3, WING A - GANESHAY, ADMEASURING 627 SQUARE FEET CARPET (WHICH IS INCLUSIVE OF THE AREA OF BALCONIES) ALONG WITH OPEN TERRACE OF 40 SQUARE FEET, IN THE BUILDING KNOWN AS "SHREE GANESH PARK" AT LAND LYING, BEING AND SITUATE AT TITWALA, TALUKA KALYAN, DISTRICT THANE - 421605 MAHARASHTRA, WITHIN THE LIMITS OF DOMBIVLI **MUNICIPAL COOPERATION BEARING:** 

Survey No.	Hissa No.	Area Sq. mts.
120	1	200
120	2	700
120	3-A	3500
120	3-B	1100
120	3 -C	2200
117	ġ <u>-</u>	2880
To	tal	10580

The said property is bounded as under:

Sd/-

**OTHERS** 

(Aruna Savla)

ON OR TOWARDS EAST : SURVEY NO. 120/D OF SHRI HALDANKAR ON OR TOWARDS WEST : TITWALA - GHOTSAI ROAD ON OR TOWARDS NORTH : SURVEY NO. 114 OF SHRI NUTHKAN

Date: 10.10.2019 **Authorized Officer** Place: THANE INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED

ON OR TOWARDS SOUTH: SURVEY NO. 118 OF ANANT T. JADHAV AND

Avoid washing floors and side-walks; when necessary only clean them with wet duster



हिंदुस्तान मिल्स लि.

**नोंदणीकृत व प्रशासकीय कार्या. :** सर विठ्ठलदास चेंबर्स, १६, मुंबई समाचार मार्ग, मुंबई - ४०० ००१. • दूर. : २२०४०८४६, • फॅक्स : २२८३३८४१ ■ ईमेल : contact@hindoostan.com ■ www.hindoostan.com

याद्वारे सूचना देण्यात येते की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४७ च्या सहवाचता रेग्युलेशन २९ अन्वये कंपनीच्या संचालक मंडळाची सभा अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांसह कंपनीच्या आणि दिनांक ३० सप्टेंबर, २०१९ रोजीस संपलेल्या तिमाहीसाठी आणि अर्धवर्षासाठी मर्यादित पुनर्विलोकनसाठी सापेक्ष कंपनीचा अलेखापरिक्षित अहवाल इतर बाबींसह विचारात घेऊन आणि पटलावर घेण्यासाठी आणि मंजूर करण्यासाठी गुरुवार,२४ ऑक्टोबर, २०१९ रोजी घेण्यात येणार आहे. सूचना कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच (www.hindoostan.com) आणि स्टॉक एक्सचेंजचे संकेतस्थळ

स्थळ : मुंबई कौशिक कापसी दिनांक : १४-१०-२०१९ कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी





old!



(www.bseindia.com) यावरही उपलब्ध असणार आहे.

आयसीआयसीआय वेचर हाऊस, ४ था मजला, आप्पासाहेत मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०० ०२५

दुरध्वनी क्र.: ०२२-४८८२ ५२३६/०९१६७७ ८०४३५)

#### परिशिष्ट-IV [नियम ८(१)] कब्जा सूचना

निम्नस्वाक्षरीकारांनी आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून **सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ** फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) (''ॲक्ट'') अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (''रुल्स'') चा नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत ३० जून, २०१९ रोजीसची **रु. २१,३५,७४,५११.९३ (रुपये एकवीस कोटी** पस्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे अकरा आणि पैसे त्र्याण्णव मात्र) सह १ जुलै, २०१९ पासून परिणामांसह त्यावरील आयसीआयसीआय बँक पत सुविधेकरिता पुढील व्याज आणि अनुषंगिक खर्च, परिव्ययासह एकत्रित पुढील व्याज आणि अन्य प्रभार अशी मागणी सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदार **मे. धरमचंद पारसचंद एक्स्पोर्टस् (''कर्जदार'') सौ. शकुंतला कुमार जैन** <mark>'''हमीदार/गहाणवटदार'') आणि सौ. शशी हिरावत (''हमीदार/गहाणवटदार'')</mark> यांना बोलाविण्यासाठी दिनांक २९ जुलै, २०१९ रोजीची मागणी सूचना निर्गमित केली आहे

सदरह कर्जदारांनी रक्कम चुकती करण्यामध्ये कसुर केलेली आहे म्हणून कर्जदार/गहाणवटदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सुचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदरह् सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ अन्वये ॲक्टचे कलम १३ च्या पोटकलम ४ सहवाचता सदरह् रुल्सचा नियम ८ अन्वये त्यांना/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर येथील खालील वर्णन केलेल्या मिळकतीचा **१४ ऑक्टोबर, २०१९** रोजी सांकेतिक कब्जा घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि गहाणदार आणि सर्वसामान्य जनता यांना सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीसह केलेला देवघेवीचा कोणताही व्यवहार हा ३० जून, २०१९ रोजीस आयसीआयसीआय बँक पत सुविधेकरिता रु. २१,३५,७४,५११.९३ (रुपये एकवीस कोटी पस्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे अकरा आणि पैसे त्र्याण्णव मात्र) १ जुलै, २०१९ पासून परिणामांसह त्यावरील संविदात्मक व्याजासह अन्य प्रभार या रकमेकरिता **आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या** प्रभाराच्या अधीन

कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत

पहिल्या आणि अनन्य प्रभाराच्या मार्गाने आणि म्हणुन गहाण स्थावर मिळकतीचा संक्षिप्त तपशील

१. २४-बी, बी. जी. खेर मार्ग, मुंबई-४०० ००६ येथे स्थित राजनिकेतन को- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडमधील राजनिकेतन अशा ज्ञात बिल्डिंगमध्ये ८ व्या मजल्यावर स्थित फ्लॅट क्र. २४.

२. २४-बी, बी. जी. खेर मार्ग, मुंबई-४०० ००६ येथे स्थित राजनिकेतन को- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडमधील राजनिकेतन अशा ज्ञात बिल्डिंगमध्ये ८ व्या मजल्यावर स्थित फ्लॅट क्र. २४-ए.

दिनांक : १४ ऑक्टोबर, २०१९ आयसीआयसीआय बँक लिमिटेडकरिता प्राधिकृत अधिकारी ठिकाण : मुंबई

#### एनकेजीएसबी को-ऑप. बँक लि.

वसुली विभाग: तळमजला, बिमल अपार्टमेंट, हिंदू फ्रेंडस् सोसायटी रोड, जोगेश्वरी (पू.), मुंबई-४०० ०६० द्. क्र. ०२२–२८३४९६१६/२८३७६८१६

जोडपत्र IV (नियम ८(१)) कब्जा सूचना (स्थावर मिळकतीसाठी)

निम्नस्वाक्षरीकारांनी एनकेजीएसबी को- ऑप. बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) ॲक्ट, २००२ (सरफैसी) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदरह सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील कर्जदारांना बोलाविण्याकरिता दि.

२५.०४.२०१९ रोजीची मागणी सूचना निर्गमित केली आहे. सदरह कर्जदारांनी सदरह रक्कम चुकती करण्यास कसूर केलेली आहे, म्हणून कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सरफैसी ॲक्टच्या कलम १४ अन्वये **१०.१०.२०१९** रोजी सदरह ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदरह् नियमावलीचा च्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन येथील खालील वर्णिलेल्या मत्तेचा **सांकेतिक कब्जा** घेतला आहे.

विशेषतः कर्जदार, गहाणदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा एनकेजीएसबी को-ऑप. बँक लि. च्या रु. १५,६१,८१८.६३ आणि ०७.१०.२०१९ पासूनचे पुढील व्याज अधिक अनुषंगिक प्रभार या रकमेच्या प्रभाराच्या अधीन राहील. कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुदींकडे वेधण्यात येत

l	कर्जदार/गहाणदार व हमीदार	गहाण मिळकतीचे वर्णन
l	यांची नावे	
l	१. श्री. किरण जनार्दन मांडवकर	श्री. किरण जनार्दन मांडवकर यांच्या मालकीचा वनसायली को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. अशी
l	(कर्जदार आणि गहाणवटदार)	ज्ञात सोसायटी, नवघर रोड, अयाप्पा मंदिर जवळ, साईबाबा नगर, भाईंदर (पू.), ठाणे मधील सायली अशा
l	२. सौ. कविता किरण मांडवकर	ज्ञात बिल्डिंगमधील २ ऱ्या मजल्यावरील ३५० चौ.फू. सुपर बिल्टअप क्षेत्र असलेला, फ्लॅटधारक क्र. ०९.
	(सह-कर्जदार)	

सही/-प्राधिकृत अधिकारी ठिकाण: मुंबई एनकेजीएसबी को- ऑप. बँक लि. दिनांक: १५.१०.२०१९

## रेलिगेअर फिनवेस्ट लिमिटेड

RELIGARE | SME कॉर्पोरेट कार्यालय येथे : ५ वा मजला, सॅल्कॉन रासविलास, साकेत डिस्ट्रिक्ट सेंटर, नवी दिल्ली-११० ०१७ **नोंदणीकृत कार्यालय पत्ता येथे** : २ रा मजला, राजलोक बिल्डिंग, २४, नेहरू प्लेस, नवी दिल्ली – ११० ०१९

२री लिलाव/ विक्री सूचना

मे. रेलिगेअर फिनवेस्ट लिमिटेड (ह्यापुढे उल्लेख 'सुरक्षित धनको') कडे गहाण ठेवलेल्या स्थावर मिळकतींचा सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफैसी ॲक्ट) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८(६) व ९ अन्वये लिलाव विक्री आयोजित करण्यासाठी याद्वारे सूचना देण्यात येत आहे. ज्याअर्थी, सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या दिनांक २७ सप्टेंबर, २०१६ च्या सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत सुरक्षित धनकोंना कर्ज रकमेची परतफेड करण्यात खालील कर्जदारांनी कसूर केली.

ज्याअर्थी, सुरक्षित धनकोंनी त्यांच्यात विहित असलेल्या अधिकारांच्या अनुषंगाने त्यांच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(१) च्या तरतुर्दीन्वये आणि सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(४) अंतर्गत प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून **३१ डिसेंबर,** २०१६ रोजी खालीलप्रमाणे गहाण मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा घेतला.

ज्याअर्थी, त्यानंतरही कर्जदारांनी सुरक्षित धनकोंना उपरोक्त कर्ज रकमेची परतफेड करण्यात कसूर केली म्हणून, सुरक्षित धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खालील अटी आणि शर्तींवर इच्छुक खरेदीदारांकडून खालील मिळकतीसाठी मोहोरबंद पाकिटातून बोली मागवून नि लिलावाच्या प्रक्रियेमार्फत ''जसे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे,'' ''जे काही आहे'' या तत्वावर परिशिष्टातील मिळकती विकण्याचे ठरविले आहे. कर्जदारांचे नाव आणि पत्ता : मे. अगोग्यु टेक्नॉलॉजीस् प्रायव्हेट लिमिटेड, दर्पण जयराज काळे आणि चिराग सुहास कोरडे १. सीटीएस क्र. ३७१, २ रा, ३ रा आणि ४ था मजला, मोरया कमर्शियल कॉम्प्लेक्स, चापेकर चौक, चिंचवड, पुणे, महाराष्ट्र-४११०३३. २. कार्यालय क्र. १७ ते २३, ३ रा मजला, मोरया गावडे कमर्शियल कॉम्प्लेक्स, चापेकर चौक, चिंचवड, पुणे, महाराष्ट्र-४११०३३. ३. फ्लॅट क्र. ६०३, ६ वा मजला, नक्षत्रम, स. क्र. १६५/२, १६६, प्रेमलोक पार्क, चिंचवड, पुणे-४११०३३.

४. फ्लॅट क्र. ३, सावली बिल्डिंग, प्रेमलोक पार्क, चिंचवड, पुणे-४११०३३. तारण कर्ज (रक्कम रु. त.) : रु. १७६३६०५६.८०/- (रुपये एक कोटी शह्याहत्तर लाख छत्तीस हजार छपन्न आणि ऐंशी पैसे मात्र) आणि

२७/०९/२०१६ रोजीस त्यावरील व्याज आणि इतर प्रभार मिळकतींचे वर्णन राखीव किंमत परिशिष्ट ए मिळकतः कार्यालय क्र. १७ ते २३, ३ रा मजला, मोरया गावडे ह. १,४५,००,०००/- (रुपये रु. १४,५०,०००/- (रुपये कमर्शियल कॉम्प्लेक्स, चापेकर चौक, चिंचवड, पुणे, महाराष्ट्र-४११०३३ चे एक कोटी पंचेचाळीस लाख चौदा लाख पन्नास हजार

ए) बोली सादर करण्याची अंतिम तारीख : दि. ३० ऑक्टोबर, २०१९ दु. ३.०० वा. शाखा कार्यालय :- रेलिगेअर फिनवेस्ट लिमिटेड, १ ला मजला, प्राईड सिलिकॉन प्लाझा, ऑफिसेस क्र. १९३ ते १९६, चतुश्रंगी मंदिरालगत, सेनापती बापट रोड, पूणे - ४९१०१६. बी) बोली/लिलावाची उघडण्याची तारीख आणि वेळ :- दि. ३० ऑक्टोबर, २०१९ रोजीस द्. ४.०० वा वरील पत्त्यावर.

## विक्रीच्या अटी आणि शर्ती:

१) वरील मिळकतीचे संपूर्ण वर्णन प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहे. २५ **ऑक्टोबर, २०१९** रोजी **स. ११.००** पूर्वी प्राधिकृत अधिकाऱ्यांशी

तारीख आणि वेळ ठरविल्यानंतर मिळकती/दस्तावेजांचे निरीक्षण करता येईल. २) इच्छुक बोलीदारांनी त्यांच्या बोली प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे ३० **ऑक्टोबर, २०१९** रोजी द्. ३.०० वा. पूर्वी पुणे येथे देय रे**लिगेअर फिनवेस्ट लिमिटेड**च्या नावे काढलेल्या डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपातील इ.अ.र. सहित "सुरक्षित धनकोंच्या " उपरोक्त कार्यालयीन पत्त्यावर पुढील मिळकतीच्या विक्री/लिलावासाठी बोली असे स्पष्टपणे लिहिलेल्या एका मोहोरबंद पाकिटातून सादर करावी. **सर्व मिळकत समाविष्टीत परिशिष्ट** ्ए - मिळकत : कार्यालय क्र. १७ ते २३, ३ रा मजला, मोरया गावडे कमर्शियल कॉम्प्लेक्स, चापेकर चौक, चिंचवड, पुणे, महाराष्ट्र-

४११०३३ चे सर्व ते विभाग आणि सीमाबध्दः-उत्तरः कार्यालय, दक्षिणः रोड, पूर्वः बिल्डिंग, पश्चिमः खुले क्षेत्र, किंवा इअर रक्कम ही ३० ऑक्टोबर, २०१९ रोजीस द. ३.०० वा. पर्वी खालील नमद तपशील येथे आरटीजीएस/एनडएफटी दारे सादर करावी.

आरटीजीएस/एनइएफटी तपशील : बँक नाव : स्टेट बँक ऑफ इंडिया खाता नाव : रेलिगेअर फिनवेस्ट लिमिटेड, खाता क्र. ३८०६१२७९६९३ आयएफएससी कोड : एसबीआयएन०००१५९३ बँक शाखा : मृंबई, खात्याचे नाव : रेलिगेअर फिनवेस्ट लि.

३) मोहोरबंद बोलींना ३० **ऑक्टोबर, २०१९ रोजी द्. ४.०० वा**. उघडण्यात येईल आणि त्यानंतर पात्र बोलीदारांना प्रस्ताव किंमत वाढविण्यासाठी आपापसात बोली लावण्यासाठी सहभागी होण्याकरिता प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या स्वेच्छेने संधी दिली जाईल.

४) यशस्वी बोलीदारांना बोली रकमेची २५% रक्कम (इअर धरून) त्याच दिवशी पुणे येथे देय **''रेलिगेअर फिनवेस्ट लिमिटेड''**च्या नावातील डीडी/आरटीजीएस/एनइएफटी/चेक द्वारे भरावी लागेल आणि उर्वरित रक्कम यशस्वी बोलीदारांना सुरक्षित धनकोंनी विक्री निश्चित केल्या तारखेपासून १५ दिवसांत भरावी लागेल. इच्छुक बोलीदारांनी प्रदान केलेली इ.अ.र. तसेच विक्री किंमतीवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. जर यशस्वी बोलीदारांनी विक्रीच्या अटी पाळण्यात कसूर केली किंवा अन्य कोणतीही कसूर केली तर ''सुरक्षित धनको''कडून इअर किंवा २५%

विक्री किंमत, जे असेल, ते जप्त होईल. ५)) यशस्वी बोलीदारांना 'विक्री प्रमाणपत्र' नोंदणीसाठी वैधानिक थकबाकी/कर/बोली इ. महानगरपालिकेची किंवा अन्य प्राधिकरणांची देणी आणि

६) **स्रक्षित धनको** प्रस्तावित मिळकतीच्या संबंधात कोणत्याही प्राधिकरणाकडून किंवा प्रचलित असलेल्या कोणत्याही अन्य कायद्यांतर्गत कोणतीही परवानगी/एनओसी मिळविण्याची किंवा असलेल्या कोणत्याही थकीत पाणी/वीज देयके. मिळकत कर किंवा अन्य आकार यांची जबाबदारी घेणार

७) कोणतेही कारण न देता कोणताही किंवा सर्व प्रस्ताव/बोली स्वीकारणे किंवा फेटाळण्याचे किंवा विक्री तहकूब/रद्द करण्याचे किंवा कोणत्याही पूर्व

सूचनेशिवाय विक्रीच्या कोणत्याही शर्ती सुधारण्याचे निर्विवाद अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांना आहेत. ८) त्यांच्या सर्वोत्तम माहिती आणि समजुतीप्रमाणे, **''सुरक्षित धनकोंना'' केवळ ''सुरक्षित धनकोंच्या''** भारांव्यतिरिक्त विकल्या जाणाऱ्या मिळकतींवरील कोणत्याही भारांची माहिती नाही. इच्छुक पक्षकारांनी त्यांची खात्री होण्यासाठी स्वत: मिळकतींची पडताळणी करावी. उपरोक्त

मिळकतींच्या सक्षमता/हक्कांच्या संबंधात **सुरक्षित धनको** कोणतीही हमी देत नाहीत किंवा कोणतेही अभिवेदन करत नाहीत. पढ़ील कोणत्याही माहिती करिता वरील पत्त्यावर श्री. सुभाष श्रीखंडे +९१-८८७९०४५५०१ आणि श्री. राहल कोहले +९१-८४४६३९२१३९ यांना संपर्क करावा.

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ९(१) अन्वये १५ दिवसांची वैधानिक सूचना

मदांक शल्क, नोंदणी शल्क इ. सहित सर्व खर्च सोसावे लागतील.

कर्जदार/सह-कर्जदार/जामीनदार/गहाणकार यांना याद्वारे लिलावापूर्वी आजतागायत व्याज आणि अनुषंगिक परिव्यय यासह उपरोक्त रक्कम प्रदान करण्यासाठी अधिसूचित करण्यात येत आहे, कसूर केल्यास, उपरोक्त गहाण मिळकतींचा लिलाव केला जाईल आणि उर्वरित येणे थकबाकी असल्यास ती व्याज/खर्चासह वसूल केली जाईल.

प्राधिकत अधिकारी ठिकाण: पुणे दिनांक : १५.१०.२०१९ freepressjournal in मे. रेलिगेअर फिनवेस्ट लिमिटेड (सुरक्षित धनको)

जाहीर सूचना याद्वारे जनतेला कळविण्यात येते की, मी

मे. गेरारी एन्टरप्रायजेस ॲन्ड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (गेरारी) चा भूतपूर्व संचालक आहे. १५ ऑक्टोबर, २०१० रोजीचा विकास करार आणि २५ ऑक्टोबर, २०१३ रोजीच्या पूरक विकास करारानुसार, जन्मनारम सोसायटीने, गेरारीला विकास अधिकार मंजूर केले होते, सामंजस्याचे ज्ञापन आणि २१-०८-२०१४ रोजीच्या शेअर खरेदी करार (ज्ञापन) यानुसार, मी गेरारीचे संपूर्ण नियंत्रण आणि व्यवस्थापन श्री. राहल हरिया आणि श्री. निखिल मोहनदास यांच्याकडे हस्तांतरित केले आहेत. श्री हरिया आणि श्री. निखिल मोहनदास यांनी २१ ऑगस्ट, २०१४ रोजीच्या एमओयूद्वारा गेरारीच्या पुनर्विकास प्रकल्पाला ''पिनॅकल'' असे नाव दिले आहे. मी आता गेरारीचा संचालक नसल्यामुळे, सध्याचे संचालक श्री. हरिया

आणि श्री. निखिल हे सदर प्रकल्पाची

अंमलबजावणी करण्याकरिता पूर्णपणे

आणि केवलमात्र जबाबदार आणि

उत्तरदायी आहेत. ठिकाण : मुंबई तारीख : १५-१०-२०१९

> अशोक शाह फ्लॅट क्र. १७०१, सी विंग, १७ वा मजला, रहेजा रिजवूड, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, नेस्कोजवळ, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०० ०६३

#### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनता आणि सर्व संबंधितांना सूचना याद्वारे देण्यात येते की, आम्ही आमचे अशिल मे. शाह स्टिल्स ॲण्ड ट्यूब्स द्वारा तिचे भागीदार श्री. शरद पी. शाह आणि श्री. प्रदीप पी. शाह यांच्यावतीने कार्यालय/कार्यालये म्हणजेच म्ंबईच्या पोर्टच्या ट्रस्टीजच्या एलफिस्टन मिळकतीमधील टाऊन प्लॅनिंग स्किम मुंबई शहर क्र. १ चा अंतिम प्लॉट क्र. ६९ (धारक), जिमनीच्या विभागावर स्थित पी. डी'मेलो रोड येथे स्थित नवरतन प्रिमायसेस सीएचएस लि, (दिनांक १२/०५/१९८७ सन १९८६-८७ चा नोंदणी क्र बीओएम/डब्ल्यूबी/ जीएनएल/सी/३२६) मधील सदर दुकानांच्या संदर्भातील शेअर्ससह एकत्रित बिल्डिंग क्र. १ च्या २ ऱ्या मजल्यावर स्थित सर्व १) कार्यालय क्र. ११ (२११) (मोजमापितील २८५ चौ. फू. (चटई क्षेत्र), २) कार्यालय क्र. १२ (२१२) (मोजमापितील २२० चौ. फू. (चटई क्षेत्र), आणि (३) कार्यालय क्र. १३ (२१३) (मोजमापित २४० चौ. पू. (चटई क्षेत्र) च्या संदर्भातील नामाधिकारांची तपासणी करीत आहोत. (एकत्रितपणे ''सदर दकाने'' असा उल्लेख.) कोणती/त्याही व्यक्ती वरील सदर द्कानांमध्ये त्यांची मालकी, खरेदी, हस्तांतरण, भाडेपट्टा, गहाण, धारणाधिकार, भेट, प्रभार, कुळवहिवाट, परवाना किंवा अन्य कोणत्याही प्रकारेच्या मार्गे कोणताही हक्क, नामाधिकार, हक्कदारी आणि दावा असल्याचा दावा करीत असल्यास याद्वारे तसे निम्नस्वाक्षरीकारांना कळविण्यासाठी येथे पुढील पत्त्यावर तसा दाव्याच्या प्रमाणित सर्व दस्तावेजांसह सदर प्रसिद्धीच्या तारखेपासून ७ दिवसांत बोलावण्यात येत आहे. कसूर केल्यास, तसा दावा अस्तित्वात नाही असे गृहित धरले जाईल आणि कोणताही पुढील संदर्भ किंवा सूचनेशिवाय मे. येस बँक लि., यांच्या नावे गहाण निर्मित केला जाईल आणि जर कोणताही तसा दावा असल्यास तो त्यागित मानला जाईल, याची

सही/-सचिन व्ही. मसूरकर एसव्हीएम लिगल वकील उच्च न्यायालय. २०४, नॅशनल इन्श्युरन्स बिल्डिंग, १ला मजला, १०४, डी. एन. रोड, स्विधा हॉटेलच्यावर, मुंबई जिल्हा को. ऑप. बँकसमोर, सी. एस. टी. मुंबई-४०० ००१.

द्र.-०२२-२२ ०७ ३७३१/३३

Place: Mumbai

Date: October 14, 2019

नोंद घ्यावी.

#### जाहार सूचना

केलेल्या श्रीम. नित्या संपत यांच्या नावे असलेल्या मिळकतीचे नामाधिकार तपासत आहे सर्व व्यक्तींना कोणत्याही प्रकारच्या परिशिष्टाच्या संबंधित कोणताही दावा, हक्क, मालकी हक्क किंवा हितसंबंध असल्यास, विक्री, हस्तांतर, अदलाबदल, अभिहस्ताकंन, गहाण, प्रभार, बक्षीस, विश्वस्त, पोटगी, वारसा, दावा, ताबा, भाड्याने देणे, भाडेपट्टा, पोट-पट्टा, शेअर, कुळवहिवाट धारणाधिकार, परवाना, सुविधाधिकार, निधन, इच्छापत्रिकरण, भार, करार किंवा लाभ हक्क/कोणत्याही विश्वस्ता अंतर्गत हितसंबंध, चिरभोगाधिकारी किंवा अग्रकय अधिकारी किंवा कोणत्याही करारपत्रा अंतर्गत किंवा मालमत्तेची व्यवस्था किंवा कोणत्याही कोर्ट किंवा प्राधिकरणाद्वारे पास झालेले आदेश किंवा हकूम किंवा याशिवाय सारखे ओळखले जाणाऱ्या लिखित स्वरूपात सबळ दस्तावेजांसह निम्नस्वाक्षरीकारांना त्याचे कार्यालय क्र.५०१, कासाब्लॅका, सेक्ट-११, सीबीडी बेलापूर नवी मुंबई–४००६१४ किंवा मोबाईल–९८१९०५५६७४ येथे प्रसिध्दीच्या दिनांकापासून २१(एकवीस) दिवसांच्या कालावधीत कळवावे, कसूर केल्यास अशा व्यक्तींचे कोणतेही दावे सोडून दिल्याचे आणि/किंवा त्यागल्याचे मानले जाईल.

उपरोक्त कालावधीत जर दावा न मिळाल्यास. अशा दावा किंवा मागणीच्या कोणत्याही संदर्भाशिवार त्यामध्ये सांगितल्या प्रमाणे हस्तांतर आणि अभिहस्तांकन पूर्ण केले जाईल आणि कोणत्याही प्रकारचे विचारात घेतले जाणार नाही.

मिळकतीचे परिशिष्ट फ्लॅट क्र. १५, ३रा मजला, मॉडेल हाऊस सीएचएस लि, प्लॉट क्र. १५८, सायन (पूर्व)

दिनांक: १४ ऑक्टोबर,२०१९

ठिकाण: मुंबई वकील प्रविण उपाध्याय

> SBI भारतीय स्टेट बैंक State Bank of India मेन रोड, शिवाजी पथ, जव्हार, तालुका जव्हार, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र-४०१६०३. दूर -०२५२०-२२२५५०

कब्जा सूचना

#### [नियम-८(१) पहा] (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३(१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट रूल्स) २००२ सहवाचता नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २६/१०/२०१८ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार-श्री. तौसिफ इस्माईल वांचेसा आणि श्री. शाहिद इस्माईल वांचेसा यांस सूचनेतील नमूद रकम म्हणजेच रु. १५,२८,३८६/ - (रुपये पंधरा लाख अठ्ठावीस हजार तीनशे शहाऐंशी मात्र) ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतीक कब्जा नियम ९ सहवाचता सदर

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडियास रक्कम रु. १५,२८,३८६/- (रुपये पंधरा लाख अठ्ठावीस हजार तीनशे शहाऐंशी मात्र) आणि त्यावरील व्याज आणि इतर प्रभार या रकमेसाठी भाराअधीन राहील.

फ्लॅट क्र. १०१, एडीएमएसक्यू पहिला मजला, नूर अपार्टमेंट सर्व्हे क्र. १६०, १६१,

प्राधिकृत अधिकारी दिनांक: ११.१०.२०१९ स्टेट बँक ऑफ इंडिया ठिकाण : जव्हार

भारत सरकार वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. २ ३रा मजला, एमटीएनएल इमारत, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४०० ००५. दुरध्वनी २२६६५४७३, फॅक्स: २२६६५४७३

मूळ अर्ज क्र. ६२२ सन २०१७ येस बँक लिमिटेड

डिस्कव्हरी ऑफ इंडिया बिल्डिंग, डॉ. ए. बी. रोड, वरळी, मुंबई-४०० ०१८.

ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्सची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी सदर न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे.

२७/११/२०१९ रोजी स. ११.०० वा. उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

सूचना घ्यावी की, कसूरवार ठरल्यास, तुमच्या अनुपस्थितीत अर्जाची सुनावणी होईल आणि



न्यायाधिकरणाचा शिक्का

१. श्री. जसबीर सिंग, रॉयल गार्डन सीएचएस, फ्लॅट क्र. ३०२, सेक्टर १० ई, कळंबोली, प्लॉट ४५, रोडपाली, नवी

मुंबई-४१० २१८. आणि येथे सृध्दा गल्ली क्र. ३, महाला नानाकसार दीप ॲव्हेन्यू, जिल्हा/तालुका-तरण तारण, पंजाब-१४३४०१.

२. सौ. बलविंदर कौर जे पन्न रॉयल गार्डन सीएचएस, फ्लॅट क्र. ३०२, सेक्टर १० ई, कळंबोली, प्लॉट ४५, रोडपाली, नवी मुंबई-४१० २१८.

आणि येथे सृध्दा धनलक्ष्मी बी-विंग, रुम क्र. ४०१, सेक्टर क्र. १०ई, प्लॉट क्र. ३८, कळंबोली, नवी मुंबई-

#### जाहीर सूचना

सूचना घ्यावी की, आमचे अशील मे. व्हाईट ब्येरी रियलस्पेसेस एलएलपी ज्याचे नोंदणीकृत कार्यालय ४था मजला, सहयोग इमारत, सेंट्रल बँक ऑफ इंडिया वर, एस.व्ही. रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ द्वारे आम्हाला लिखित अंतर्गत परिशिष्टात सविस्तरपणे वर्णन केलेले गाव पोईसर, तालुका बोरीवली, जैन मंदिर जवळ, आशा नगर, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ येथे स्थित सीटीएस क्र. ७२० संलग्न धारक सर्व्हे क्र. २३ हिस्सा क्र. २(पार्ट) जमीन मोजमापित १६१२ चौरस मीटर्स किंवा अंदाजे प्लॉटच्या संबंधित हक्क

तपासण्याचे सूचीत केले आहे. (सदर मिळकत) कोणत्याही आणि सर्व व्यक्तींना सदर मिळकत किंवा त्याच्या कोणत्याही भागामध्ये कोणताही हक्क, मालकी हक्क, हितसंबंध, दावा आणि/किंवा लाभ असल्यास, मालकी हक्क, वारसा, शेअर, विक्री, गहाण, भाडेपट्टा, परवाना, धारणाधिकार, बक्षीस, ताबा, सुविधा धिकार, विश्वस्त, पोटगी आणि/ किंवा भार आणि/किंवा याशिवाय कोणत्याही प्रकारच्या मार्गे सारखे ओळखले जाणाऱ्या लिखित स्वरूपात निम्नस्वाक्षरीकारांना अशा दाव्यांच्या आधारावर दस्तावेजांसह सूचनेच्या प्रसिध्दीच्या दिनांकापासून १४ दिवसांत कळवावे, कसूर केल्यास असे दावा आणि दावे सोडून दिल्याचे आणि/किंवा त्यागल्याचे समजले जाईल आणि/किंवा बंधनकारक राहणार नाही.

#### वर उल्लेखित परिशिष्ट

गाव पोईसर, तालुका बोरीवली, कांदिवली (पूर्व) येथे असलेले आणि वसलेले स्थित सीटीएस क्र. ७२० संलग्न धारक सर्व्हे क्र. २३, हिस्सा क्र. २(पार्ट) (योग्य मिळकत कार्डप्रमाणे) मोजमापित १६१२ चौरस मीटर्स किंवा अंदाजे जिमनीचे ते सर्व भाग आणि विभाग.

उत्तरेकडून किंवा पासून :- गाव पोईसर चे सी.टी.एस. क्र. ६९६/१ दक्षिणेकडून किंवा पासून:- गाव पोईसर चे सी.टी.एस. क्र. ७२४ पश्चिमेकडून किंवा पासून:- गाव पोईसर चे सी.टी.एस. क्र.७२१ आणि ७२३ पूर्वेकडून किंवा पासून: गाव पोईसर चे सी.टी.एस. क्र. ६९६/१ मुंबई, दिनांक १४ ऑक्टोंबर, २०१९.

> योगेश अधिया अधिया ॲन्ड अधिया वकील आणि कायदेपंडित ४०७, ४था मजला, हमाम हाऊस. अंबालाल दोशी मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ०२३

## जाहीर उद्घोषणा

(इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इन्सॉल्व्हन्सी रिझॉल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ च्या रेग्युलेशन ६ अन्वये)

_		मिटेडच्या धनकाच्या माहितीसाठी तपशिल
0	संबाधत कॉर्पोरेट कर्जदाराचे नाव	। तपाशल अलास्का क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड
१	·	
7	कॉर्पोरेट कर्जदाराच्या स्थापनेची तारीख	१९.११.१९९१
3	कॉर्पोरेट कर्जदार ज्या अंतर्गत स्थापित/नोंदणीकृत आहे ते प्राधिकरण	कंपनी निबंधक – मुंबई
8	कॉर्पोरेट कर्जदाराचा कॉर्पोरेट आयडेन्टिटी नंबर/लिमिटेड लायाबिलिटी आयडेन्टिफिकेशन नंबर	यु१७२९९एमएच२००६पीटीसी१६३९४२
4	कॉर्पोरेट कर्जदाराचे नोंदणीकृत कार्यालय व मुख्य कार्यालय (असल्यास) ह्यांचा पत्ता	हिरालाल बिल्डिंग, तळमजला, पिठा क्रॉस लेन, फोर्ट मुंबई – ४००००१.
ξ	कॉर्पोरेट कर्जदाराच्या बाबतीत नादारी सुरू होण्याची तारीख	86-60-6088
O	नादारी निर्णय प्रक्रिया समाप्तीची अंदाजित तारीख	09-08-2020
۷	अंतरिम निर्णय व्यावसायिक म्हणून कृती करणाऱ्या	सौ. प्रिती विमल अग्रवाल
	नादारी व्यावसायिकाचे नाव आणि नोंदणी क्रमांक	आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-
		पी००६५५/२०१७–२०१८/१११४४
9	बोर्डाकडे नोंदणीकृत अंतरिम निर्णय	कार्यालय क्र. ११-१२, कृष्ण कुंज, एचडीएफसी बँक
	व्यावसायिकाचा पत्ता आणि ई-मेल	लि. वर, ईस्ट-वेस्ट फ्लायओव्हर जवळ, भाईंदर
		पश्चिम, ठाणे ४०११०१, महाराष्ट्र.
		ईमेल : capreeti2003@gmail.com
१०	अंतरिम निर्णय व्यावसायिकांशी दळणवळण	कार्यालय क्र. ११-१२, कृष्ण कुंज, एचडीएफसी बँक
	करण्याकरिता वापरावयाचा पत्ता आणि ई-मेल	लि. वर, ईस्ट-वेस्ट फ्लायँओव्हर जवळ, भाईंदर
		पश्चिम, ठाणे ४०११०१, महाराष्ट्र.
		ईमेल : capreeti2003@gmail.com
११	दावे सादर करण्याची अंतिम तारीख	२६.१०.२०१९
१२	अंतरिम निर्णय व्यावसायिकांशी निश्चित केलेले	लागू नाही
	कलम २१ च्या पोट-कलम (६ए) च्या खंड (बी)	•
	अंतर्गत धनकोंचे वर्ग, असल्यास	
१३	एका वर्गातील धनकोंचे प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून	लागू नाही
	कृती करण्यासाठी ठरलेल्या नादारी	<del>-</del> ,
	व्यावसायिकांची नावे (प्रत्येक वर्गासाठी तीन	
- 1	नावे)	
१४	् (ए) संबंधित फॉर्म्स आणि	(ए) https://ibbi.gov.in/downloadform.html
१४	· ·	(ए) https://ibbi.gov.in/downloadform.html (बी) लागू नाही

याद्वारे सूचना देण्यात येते की, राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणने ११/०९/२०१९ रोजी अलास्का क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड विरुध्द एक निगमीय नादारी निर्णय प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. अलास्का क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या धनकोंना याद्वारे अंतरिम निर्णय व्यावसायिकांकडे बाब १०

समोरील पत्त्यावर २६-१०-२०१९ किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्यांचे पुरावे सादर करण्यास सांगण्यात येते. वित्तीय धनकोंनी पुराव्यांसह त्यांचे दावे केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनच सादर करावेत. अन्य सर्व धनकोंनी पुराव्यांसह त्यांचे दावे व्यक्तिश: टपालाने किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सादर करावेत. दाव्यांचे खोटे किंवा दिशाभूल करणारे पुरावे सादर करणे म्हणजे दंडास आमंत्रण देणे ठरेल. अंतरिम निर्णय व्यवसायिकाचे नाव आणि स्वाक्षरी : सही / - प्रिती विमल अग्रवाल

दिनांक आणि ठिकाण १४-१०-२०१९, मुंबई

# **Justdial** JUST DIAL LIMITED

Registered Office: Palm Court, Building-M, 501/B, 5th Floor, New Link Road, Besides Goregaon Sports Complex, Malad (West), Mumbai 400 064. Tel: +91 22 2888 4060 Fax: +91 22 2889 3789. E-mail: investors@justdial.com Website: www.justdial.com

# NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, October 21, 2019 at the Registered Office of the Company to inter-alia consider, approve and to take on record the Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company along with the Limited Review Report for the 2<sup>nd</sup> quarter and half year ended September 30, 2019 of the Company. This information is also available on the Company's website (www.justdial.com) and also available on the website(s) of BSE Limited (www.bseindia.com), National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and Metropolitan Stock Exchange of India Limited (www.msei.in)

By Order of the Board For Just Dial Limited Manan Udani Company Secretary

सरफैसी ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये सिक्युरिटायझेशन सूचना

सिटीबँक एन.ए. जिचे कार्यालय आहे, सिटीबँक एन.ए., बी-७ इमारत, ८ वा मजला, निर्लॉन नॉलेज पार्क, हब मॉलच्या पढ़े, गोरेगाव पूर्व, मुंबई-४०००६३ येथे, प्राधिकृत अधिकारी, श्री. आनंद आगासकर/गोपाळ पाटील मार्फत कार्यरत, याद्वारे खालीलप्रमाणे सूचना

सिटीबँकेने येथील खालील अधिक विशेषत: नमूद रकमेकरिता खालील ग्राहकांनी केलेले सादरीकरण आणि विनंतीनुसार गृह कर्ज सुविधा

दिर्ल	ो आहे आणि कराराच्या अटींनुसार मिळकत जिच्या विरे	ोधात कर्ज घेतलेले आहे ते समतुल्य गहाणाच्या मा	ार्गाने सुरक्षित आहे.
अ.	कर्जदाराचे नाव, कर्जाची रक्कम आणि	गहाण मालमत्तेचे वर्णन	एनपीए तारीख आणि
क्र.	कर्जाचे खाते क्र.		थकीत रक्कम
१.	१. सौ. झरना तेजेंद्र दोशी,	गाव चेंबूरमधील सिटी सर्व्हे क्र. १ (भाग) आणि	एनपीए तारीख:
	२. श्री. तेजेंद्र हसमुख दोशी,	गाव किरोळ मधील सिटी सर्व्हे क्र. ५०४ (भाग)	३१.०८.२०१९
	३. श्री. हसमुख तंजुलाल दोशी, फ्लॅट क्र. ८०२, ८	धारक साधारण २०१३ साली बांधलेल्या	एकूण रक्कम,
	वा मजला, बी- विंग, राजश्री दैसी बिल्डिंग क्र. १०८,	मोजमापित ६७ चौ. मीटर चटई क्षेत्र, बिल्डिंग क्र.	₹.
	तिळक नगर, चेंबूर, मुंबई ४०००८९.	१०८, तिळक नगर, चेंबूर, मुंबई- ४०००८९ येथे	४८,५२,२४०.००/-
	येथे सुध्दा: सौ. झरना तेजेंद्र दोशी, श्री. तेजेंद्र	स्थित 'राजश्री दैसी' अशा ज्ञात तळ अधिक नऊ	२३.०९.२०१९ रोजीस
	हसमुख दोशी, मे. झरनास १, २३६ ए ३५३, जय	मजले समाविष्ट इमारतीमधील आठव्या	थकीत
	बंधु जीएमएस समोर, ९० फूट रोड, घाटकोपर पू.,	मजल्यावरील फ्लॅट क्र. ८०२-बी आणि	
	मुंबई- ४०००७७.	खालीलप्रमाणे <b>सीमाबद्ध :</b> उत्तर : इमारत क्र.	
	कर्ज खाते क्र. : २३७४४७	१०९, <b>दक्षिण :</b> इमारत क्र. १०७, <b>पूर्व :</b> उद्यान	
	कर्जाची स्क्कम : रु. ४९,००,०००/-	आणि ९.१५ मी. रूंद रस्ता, <b>पश्चिम :</b> नाला	

कराराच्या अटी आणि शर्तीनसार तम्ही वरील नमद कर्जदारानी ते देय होईल तेव्हा आणि समान मासिक हप्ते प्रदान करून कर्ज खाते नियमित ठेवणे आवश्यक होते. तथापि बँकेचे म्हणणे आहे की, वरील नमुद कर्ज खात्याचे परिचालन आणि चालविण्याची पध्दत अनियमित बनले आहे आणि त्यामुळे बॅंकेला आरबीआय प्रक्रियेनुसार एनपीए म्हणून तुमच्या खात्याचे वर्गीकरण करणे भाग पडले आहे. आता आम्ही सदरह् तारखेपासून ६० दिवसांत संपूर्ण थकबाकीसह एकत्रित त्यावरील व्याज आणि व्यवहारातील समाविष्ट इतर खर्चाची संपूर्ण रक्कम चुकती करण्यासाठी सरफैसी ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून तुम्हाला बोलाविणे

विरोधात सदरह अधिनियमाच्या संबंधित तरतुदीचा वापर करणे भाग पडेल. सदरहू अधिनियमाच्या कलम १३(१३) नुसार तुम्हाला आमच्या अशिलांच्या पूर्वसहमतीशिवाय सदर सूचनेत उल्लेखित कोणतीही तारण मत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्यथा मार्गाने (तुमच्या व्यवसायाचा सर्वसाधारण भाग वगळून) हस्तांतर करण्यापासून याद्वारे प्रतिबंध करण्यात येत

तुम्ही कसूर केल्यास आम्हाला खर्च आणि परिणाम अशा सर्वस्वी तुमच्या जोखमीवर सर्व किंवा कोणतेही एक किंवा अधिक तारण मत्तांच्या

आरपीएडी मार्फत पाठविलेल्या सूचनेची बजावणी झालेली नाही त्यामुळे तिची प्रत त्यांच्या घरावर चिकटविण्यात आली आणि पेपरमध्ये प्रकाशित करण्यात आली. ठिकाण: मुंबई, दिनांक: २३.०९.२०१९

स्थळः मुंबई

तारीखः १४ ऑक्टोबर, २०१९

#### **IIFL WEALTH MANAGEMENT LIMITED** CIN: U74140MH2008PLC177884

Regd. Office – IIFL Centre, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai (MH) -400013 Tel: (91-22) 4876 5600 Fax: (91-22) 4646 4706 E-mail: secretarial@iiflw.com | Website: www.iiflwealth.com

## सार्वजनिक सचनाः

सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोझर रिक्वायरमेंट्स) नियमन २०१५ ला अनुसरून असे सूचित करण्यात येते की, ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्घवार्षिक लेखापरिक्षण न झालेल्या स्वतंत्र आणि एकत्रित आर्थिक निकालासंबंधित बाबींवर मंजूरी मिळविण्याकरीता कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक सोमवार दिनांक २१ ऑक्टोबर २०१९ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.

ही माहिती कंपनीच्या www.iiflwealth.com या संकेतस्थळांवर दिलेली आहे याशिवाय ती स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि www.nseindia.com

या संकेतस्थळांवरती देखील उपलब्ध असेल

आय आय एफ एल वेल्थ मॅनेजमेंट लि. करिता

स्वाक्षरीकर्ता आशुतोष नाईक कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

## BSE Limited

25" Floor, P. J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001 Tel. No.22721233 / 34 Fax No.22721003 www.bseindia.com CIN No.: U67120MH2005PLC155188

## NOTICE

Notice is hereby given that the following trading member of BSE Limited (Exchange) has requested for the surrender of its trading membership of the Exchange :

Sr.No.	Name of the Trading Member	SEBI Regn. No.	Voluntary Closure of business w.e.f.
1	TRANSWORLD SECURITIES LTD.	INB010824432	10/05/2019
2	HEMANT P. SHETH [Trade Name : H. P. INVESTMENTS]	INZ000233218	30/09/2019

The constituents of the above mentioned trading member are hereby advised to lodge complaints, if any, immediately (in the prescribed complaint form) within 3 (three) months from the date of this notification. Kindly note that no such complaints filed beyond the aforesaid period shall be entertained by the Exchange against the above mentioned trading member and it shall be deemed that no such complaints exist against the above mentioned trading member, or such complaints, if any, shall be deemed to have been waived. The complaints filed against the above mentioned trading member will be dealt with in accordance with the Rules, Bye-laws and Regulations of the Exchange. All the relevant papers may be sent to BSE Ltd., Department of Investor Services, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001. [The complaint forms can be downloaded from www.bseindia.com > Investors > Investors Grievances > (b) Investors' Grievances against BSE's Trading Members > Complaint Form OR may be obtained from the Exchange office at Mumbai and also at the Regional Offices).

> For BSE Limited Sr. General Manager Membership Operations

Date : 15" October, 2019

Place : Mumbai सिटीबँक एन.ए. करिता प्राधिकृत अधिकारी, आनंद आगासकर/गोपाळ पाटील

ॲक्टचे कलम १३(४) अन्वये **११ ऑक्टोबर, २०१९** रोजी घेतला आहे. स्थावर मिळकतीचे वर्णन

१६२, १६३ ए नासिक रोड, मोरछाया टॉवर समोर, जव्हार, जिल्हा-पालघर.

पुढील तारीख:- २७/११/२०१९ ०९ मजला, नेहरू सेंटर, ...अर्जदार

श्री. जसबीर सिंग आणि इतर ...प्रतिवादी ज्याअर्थी वरील नावाचे अर्जदार यांनी त्यातील उल्लेखित इतर अनुतोष आणि चालू आणि भविष्यातील व्याजासह एकत्रित रकमेच्या वसुलीकरिता सदर न्यायाधिकरणात वरील उल्लेखित

्तुम्हाला सदर न्यायाधिकरणासमक्ष व्यक्तिशः वा विकलाद्वारे लेखी विवरणपत्र/म्हणणे दाखल करण्यासाठी आणि विनंतीप्रमाणे अनुतोष का मंजूर करू नये याची कारणे दर्शविण्यासाठी

माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ९ सप्टेंबर, २०१९ रोजी दिले प्रभारी प्रबंधक.

डीआरटी- ॥, मुंबई